

Leisure Corporation Limited

CIN: L65990MH1991PLC060535

November 16, 2023

To, BSE Limited, P.J. Towers, Dalal Street, Mumbai – 400 001

Scrip Code : 532275

Sub : Submission of newspaper publication of unaudited

Financial Results for the quarter ended September

30, 2023

Dear Sir / Madam,

In term of Regulation 47 SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement), Regulation, 2015, please find enclosed copy of unaudited financial Results for the quarter ended September 30, 2023 published in the following newspapers for your information and records.

- Financial Express dated November 11, 2023
- ➤ Lakshadeep dated November 11, 2023

You are requested to kindly take the same on your record.

Thanking You,

Yours faithfully,

For Landmarc Leisure Corporation Limited

K.R. Mahadevan

Whole Time Director

DIN: 07485859

Tel. No.: 022-61669190/91/92. Fax No.: 022 61669193. Email: grievances@llcl.co.in. Website: www.llcl.co.in



नाशिक जिल्ह्यात पुढील तीन वर्षात २३ हजार १७७ ओबीसी बांधवाना मिळणार घरकूल

नाशिक , दि.१० : ओबीसी बांधवासाठी राबविण्यात येणाऱ्या मोदी आवास घरकल योजनेअंतर्गत सन २०२३ ते २०२६ पर्यंत नाशिक जिल्ह्याला एकूण २३ हजार १७७ इतका लक्षांक प्राप्त झाला आहे. सदर घरकूलांसाठी गरजू व पात्र लाभार्थ्यांकडून तात्काळ परिपूर्ण प्रस्ताव मागवून शासनाने दिलेला लक्षांक पूर्ण करावा, अशा सूचना राज्याचे अञ्च, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या आहेत.

जिल्ह्यातील

धरणांमध्ये

शिल्लक

८० टक्के पाणी

पुणे, दि.१0: पुणे

जिल्ह्यातील २६ पैकी नाझरे

ठणठणीत असून उर्वरित २५

धरणांमध्ये मिळून आजअखेर

टीएमसी उपयुक्त पाणीसाठा

आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचे हे

प्रमाण एकूण पाणीसाठ्याच्या

आहे. गेल्या वर्षीच्या आजच्या

पाणीसाठ्याच्या तुलनेत यंदा

मात्र उपलब्ध पाणीसाठा हा

४३.३७ टीएमसीने कमी आहे.

गेल्या वर्षीच्या आजच्या

तारखेला जिल्ह्यातील धरणांम

ध्ये एकूण २०२.०३ पाणीसाठा

उपलब्ध होता. गेल्या वर्षीच्या

या उपलब्ध पाणीसाठ्याचे

प्रमाण हे १०२ टक्के इतके होते. त्यामूळे यंदाचा आजअखेरचा उपलब्ध पाणीसाठा हा गेल्या वर्षीच्या तुलनेत २२.०१ टक्क्यांनी कमी झाला आहे. या २६ धरणांव्यतिरिक्त टाटा

समूहाच्या सहा धरणांमधील

पाणीसाठा वेगळा आहे. पुणे

आहेत. यापैकी सहा धरणे ही

समूहाची धरणे वगळता उर्वरित

जाहीर सूचना येथे सचना देण्यात येत आहे की. **श्रीमती भिमाबार्ड हिरामन** कारळे या फ्लॅट क्र.२०८, बी विंग, २रा मजला, क्षेत्रफव ३२० चौ.फु., सुजाता शॉपिंग सेन्टर 'एफ' को-ऑपरेटिक हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारत, नोंद क्र.टीएनए (टीएनए)/एचएसजी/(टीसी)/१३१८०/२००१–२००२ देनांक १८.१२.२००१, नवघर रोड, भाईंदर (पुर्व), तालुक व जिल्हा ठाणे–४०११०५ या सोसायटीचे कायदेशीर वारसदा असून दिनांक ०२.०२.२००२ रोजी वितरीत अनुक्रमांव १११ ते ११५ धारक भागप्रमाणपत्र क्र.२३ च्या कायदेशी वारसदार आहेत. मे. श्री तिरुपती बालाजी एन्टरप्रायझेर आणि श्री. हिरामन काशिबा कारळे व श्रीमती भिमाबाई हिरामन कारळे यांच्या दरम्यान झालेला दिनांक २८.१२.१९९४ रोजीचा करारनामा (बिल्डर करारनामा गला होता आणि **स्वर्गीय हिरामन काशिबा कारळे** यां २१.०६.२०२० रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे कायदेशीर वारसदार **१) श्रीमती भिमाबाई हिरामन कारळे** (पत्नी), २) श्रीमती मंगल सुरेंद्र खेंगळे (विवाहापुर्वी र नाव मंगल हिरामन कारळे) (मुलगी), ३) श्री. दीपव हिरामन कारळे (मुलगा) व ४) श्री. प्रदीप हिरामन कारळे (मुलगा) हे आहेत. सर्व कायदेशीर वारसदारांनी त्यांच

अधिकार श्रीमती भिमाबाई हिरामन कारळे यांच्याकडे

हस्तांतर केले. आता अर्जदार हे सदर फ्लॅटचे १००%

मालक आहेत. सदर मुळ प्रथम बिल्डर करारनामा हरवल

जर कोणा व्यक्तीस, बँकेस, वित्तीय संस्थेस, वैयक्तिक

कंपनी, संस्था इत्यादींना काही आक्षेप असल्यास त्यांर्न

लेखी स्वरुपात दस्तावेजी पुराव्यांसह त्यांचे आक्षेप सद

सूचनेच्या तारखेपासून **१४ दिवसांत** कळवावेत. अन्यथ

अशा व्यक्तींचे दावा सदर मालमत्तेवरील त्याग केले आहेत

बी/१०९, भाईदया नगर बी इमारत, नवघर रोड, भाईंद

असे समजले जाईल याची नोंद घ्यावी.

दिनांक: ११.११.२०२३

Date: 09.11.2023

(पुर्व), जिल्हा ठाणे-४०११०५

टाटा समूहाची आहेत. टाटा

२६ धरणे आहेत.

जिल्ह्यात एकूण ३२ धरणे

तूलनेत ७९.९९ टक्के इतका

तारखेपर्यंतच्या शिल्लक

हे धरण अद्यापही कोरडे

(ता.९) एकूण १५८.६६

बांधवाना घरकूल मिळावे यासाठी राज्यात मोदी आवास घरकूल योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पुढील तीन वर्षांसाठी नाशिक जिल्ह्याला एकूण २३ हजार १७७ इतका लक्षांक प्राप्त झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गोर गरीब ओबींसी बांधवाना या योजनेचा लाभ मिळून पक्के घर मिळणार आहे. मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत सन २०२३-२४, २०२४-२५ व सन २०२५–२६ साठी लक्षांक प्राप्त झाला आहे. यामध्ये येवला तालुक्यासाठी १८७६, निफाड तालुक्यासाठी २४५०,

तालुक्यासाठी बागलाण २९५३, तालुक्यासाठी चांदवड 9993, देवळा तालुक्यांसाठी ११५८, दिंडोरी तालुक्यासाठी **9**ξ0, इगतपूरी तालुक्यासाठी 928£, कळवण तालुक्यासाठी मालेगाव 880. तालुक्यासाठी **३**५८८, तालुक्यासाठी २८५, पेठ तालुक्यासाठी २, सिन्नर तालुक्यासाठी १८७५, सुरगाणा तालुक्यांसाठी १, त्र्यंबकेश्वर तालुक्यासाठी १४ असा एकूण २३ हजार १७७ एवढा लक्षांक प्राप्त झाला

ASHIRWAD CAPITAL LIMITED CIN NO.: L51900MH1985PLC036117 Regd.Office: 303, Tantia Jogani Industrial Estate, J. R. Boricha Marg, Lower Parel, Mumbai - 400011. Email : aclinvestors@svgcl.com EXTRACT OF THE CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2023 (Rs. in Lakh

Sr. No.	Particulars	Quarter Ended 30.09.2023 Unaudited	Half Year Ended 30.09.2023 Unaudited	Quarter Ended 30.09.2022 Unaudited
1 2	Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary	50.79	77.29	67.05
3	items) Net Profit / (Loss) for the period before tax	48.20	70.32	64.11
4	(after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax	48.20	70.32	64.11
5	(after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the	42.71	63.10	56.14
6 7	period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital Earnings Per Share (of Rs. 1 /- each)	42.71 600.00	63.10 600.00	56.14 600.00
L	(forcontinuing and discontinued operations) -Basic & Diluted :	0.07	0.11	0.09

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the same Results are available or websites of BSE at www.bseindia.com and on Company's websit

By order of the Board For Ashirwad Capital Limited Dinesh Poddar (DIN: 0164182 Chairman & Managing Directo Place : Mumbai Date : 10th November, 2023

PUBLIC NOTICE

NOTICE This is to notify that my client SHRI VINOD AMRUTLAL DAMANIA

the owner of Room No. 13, Plot

No. 117, Charkop (1) Saidham Co.op. Hsg. Society Ltd., Road No. RSC-17

Sector-1, Charkop, Kandivali West, Mumbai 400067. The Title document in respect of the said Room i.e. **Original**

Allotment letter issued by MHADA on the name of original allottee SHRI ASHOK GOPAL SHINDE

has been lost and NC has been filed in Charkop Police station vide No. 71229 /2023 on 10/11/2023 by my client SHRI VINOD AMRUTLAL

Any person/s in custody of the Original copy of the said Allotment letter or

having claim/right against the said room by way of sale, exchange, charge gift, trust, inheritance, possession

lease, mortgage, lien or otherwise

requested to make the same known in writing with documentary evidence

to below mentioned address within to below mentioned address within 14 days from the date hereof, failing which, it will be presumed that no person has any claim against the said premises and deal of the said premises

will be completed by my client without any further reference to such claims.

> SANTOSH M. PITALE Advocate & Govt. of India Notary

10/D-8, Kalpataru Co.op. Hsg Society Ltd., Near Suvidya School, Gorai (1)

Borivali (West), Mumbai 400 091

PUBLIC NOTICE

That Mrs. Anuja Ajay Dalvi vide Agreement for Sale dt. 06-11-2023 duly registered with the Sub Registrar of Assurances vide Regn. No. BDR-18/19048/2023 dt. 06-11-2023 has purchased flat from the legal heirs of allottee late Spri Kambleker David Karalkar.

allottee, late Shri, Kamlakar Daval Karalka

allottee, late Silii. Kallilakai Dayai Kalalkai 1) Smt. Kavita wd/s. late Kamlakar Karalkar 2) Smt. Shivani Sunil Salgaonkar nee name

Shubhangi d/o. Kamlakar Karalkar, 3) Mi

Vinita Vidhyadhar Kambli nee name Neelam d/o. Kamlakar Karalkar and 5) Mr

Amol s/o. Kamlakar Karalkar being flat no 503 on 5th floor in Rehab Bldg. in Riddh

Siddhi (Saibaba Nagar) SRA CHS. Ltd., Saibaba Nagar, Ali Yawar Jung Marg, Behind Teacher's Colony, Bandra East, Mumbai 400 051 adm. 269 sq.ft. carpet bearing CTS No. 610 (part) new bearing CTS No. 610 B/I, Village Bandra Mumbai Suburba Distriction and the Distriction Market Market

Suburban District, and the Purchaser Mrs. Anuja Ajay Dalvi has applied for Home Loan with Central Bank of India, Turner Road

Any person or persons or an financial institutions having claim to said flat or objection for sale and transfer of flat

should inform in writing within 15 days of

publication of this notice to me or directly to the above Bank, and after expiry of above

notice period if any claim or objections are not received then the Bank would conside

R.R. Gupta

Advocate High Court 2nd flr. Lawyers Chamber, Bandra (E), Mumbai 51

ठिकाण: मंबर्ड

दिनांक: १०.११.२०२३

her loan application.

Date :11-11-2023

Branch, Bandra West, Mumbai 400 050

njay s/o. Late Kamlakar Karalkar, 4) Smt

Dated this 10TH day of Nov 2023.

DAMANIA for the same.

Mrs. Sumaiya Ayaz Maredia, a Member of the Ajay Mansion Co-op. Housing Society Ltd., having address at Behran Baug, Jogeshwari (West), Mumbai-400102, and holding Room No. 36 in the of the Society, died on 27/10/2012 without making any

The society hereby invites claims or bjections from the heir or heirs or other claimant or claimants / objector or bjectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in and merest of the deceased member in the capital / property of the society within a period of **14 days** from the publication of this notice. If no claims / objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the observed within the control of the with the shares and interest of the eceased member in the capital / property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims / objections, if any, received by the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the provided under the byeaws of the society. A copy of the registered was of the society is available for inspection by claimants / objectors, in the office of the society / with the Secretary of the society between 10.00 A.M. to 12.30 P.M. from the date of publication of this notice till the date of expiry of its period.

For and on behalf of Ajay Mansion Co-op. Housing Society Ltd. Hon. Secretary Place: Mumbai

INDIA STEEL WORKS LIMITED

Regd. Off: India Steel Works Complex, Zenith Compound, Khopoli, Raigad - 410203,

Maharashtra CIN: L29100MH1987PLC043186

NOTICE

Notice is hereby given that a meeting of the Audit Committee and of the Board of Directors of the Company is scheduled on Tuesday 14th November, 2023 at 2:00 p.m. at Mumbai, inter-alia to consider, approve & take on record the Un-Audited accounts of the Company for the quarter ended 30th September, 2023. This information is also available on Company's website www.indiasteel.ir and may available on website of Stock Exchange at www.bseindia.com.

Mumbai: 10th November, 2023 For India Steel Works Limited,

Varun S. Gupta **Managing Director** (DIN: 02938137)

रोज वाचा दै. मुंबई लक्षदीप

वर्थ इन्व्हेस्टमेंट ॲण्ड टेडिंग कंपनी लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ४९७/५०१, गाव बिलोशी, तालुका वाडा, ठाणे, महाराष्ट्र–४२१३०३. द्रर.:०२२–६२८७२९०० ई-मेलः worthinvestmenttrading@gmail.com, वेबसाईट:www.worthinv.com ३०.०९.२०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

						(₹	पये हजारात)
Г			संपलेली तिमाही		संपलेली र	महामाही	संपलेले वर्ष
	तपशील	संपलेली	संपलेली	मागील वर्षात	चालु कालावधी	मागील वर्षा-	संपलेले
l		तिमाही	मागील	संपलेली	वर्ष ते तारीख	करिता वर्ष ते	वर्ष
l		30.09.73	तिमाही	संबंधीत तिमाही	आकडे	तारीख आकडे	39.03.73
l			30.08.73	30.09.77	30.09.73	३०.०९.२२	
l		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
Г	कार्यचलनातून महसूल						
१	व्याज उत्पन्न	९८५६.५३	९१४७.१९	५६७९.४१	१९०००३.७२	१४२६३.०६	३६४५२.२१
2	लाभांश उत्पन्न	-	-	-	-	-	-
3	भाडे उत्पन्न	-	-	-	-	-	-
γ	शुल्क व कमीशन उत्पन्न	-	-	-	-	-	-
ų	योग्य मुल्य बदलावरील निव्वळ फायदा	-	-	-	-	-	-
ξ	एकत्रित शुल्क श्रेणीअंतर्गत वित्तीय उपसाधानांचे तफावतीवरील निव्वळ फायदा	-	-	-	-	-	-
હ	उत्पादनांची विक्री (उत्पादन शुल्कासह)	-	-	-	-	-	-
۷	सेवेची विक्री	-	-	-	-	-	-
٩	इतर (नमुदप्रमाणे)	-	-	-	-	-	-
8	कार्यचलनातून एकूण महसूल	९८५६.५३	९१४७.१९	५६७९.४१	१९०००३.७२	१४२६३.०६	३६४५२.२१
2	इतर उत्पन्न (नमुदप्रमाणे)	-	-	-	-	-	-
3	एकूण उत्पन्न (१+२)	९८५६.५३	९१४७.१९	५६७९.४१	१९०००३.७२	१४२६३.०६	३६४५२.२१
Ι.	खर्च		l				
१	वित्तीय खर्च	३८२८.६९	२०६२.४२	३६९७.०३	५८९१.११	३६९७.०३	
7	शुल्क व किमशन खर्च	-	-	-	-	-	११७६६.०७
3	योग्य मुल्य बदलावरील निव्वळ तोटा	-	-	-	-	-	-
γ	एकत्रित शुल्क श्रेणीअंतर्गत वित्तीय उपसाधानांचे तफावतीवरील निव्वळ तोटा	-	-	-	-	-	-
ч	वित्तीय उपसाधानांवरील क्षती	-	-	-	-	-	-
ξ	वापरण्यात आलेल्या साहित्याचा एकूण खर्च	-	-	-	-	-	-
b	व्यापारातील साठ्याची खरेदी	-	-	-	-	-	-
۷	वस्तूंच्या यादीतील बदल व्यापरातील साठा (वाढ)/घट	-	-	-	-	-	-
٩	कर्मचारी लाभ खर्च	६०९.७१७	६२९.५	१४०९.२४	१२३९.२२	२६४१.७७	३८९८.२९
१0	घसारा व वसुलीयोग्य खर्च						
११	इतर खर्च (नमुदप्रमाणे)	१३०.६३	1	(९८१.८३)	ı	१३६५.९६	८६३६.०१
8	एकूण खर्च (४)	४५६९.०३७	३७५५.३२			३७.४०७७	8300.30
٩	कर व अपवादात्मक बाबपुर्व कार्यचलनातून नफा/(तोटा)(३-४)	५२८७.४९३	५३९१.८७	१५५४.९७	१०६७९.३६३	६५५८.३०	१२१५१.८४
ξ	अपवादात्मक बाब						
b	करपुर्व नफा/(तोटा) (५-६)	५२८७.४९३	५३९१.८७	१५५४.९७	१०६७९.३६३	६५५८.३०	१२१५१.८४
۷	कर खर्च						
	१) वास्तविक कर	-	-	-	-	-	३१५९.४८
	२) स्थगित कर	-	-	-	-	-	२.०७
٩	अखंडीत कार्यचलनातून कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (७-८)	५२८७.४९३	५३९१.८७	१५५४.९७	१०६७९.३६३	६५५८.३०	८९९०.२९
१0	खंडीत कार्यचलनातून निव्वळ नफा/(तोटा)	-	-	-	-	-	-
११		-	-	-	-	-	-
	खंडीत कार्यचलनातून नफा/(तोटा) (करानंतर) (१०-११)	-	-	-	-	-	-
83	कालावधीकरिता नफा/(तोटा) (९+१२)	५२८७.४९३	५३९१.८७	१५५४.९७	१०६७९.३६३	६५५८.३०	८९९०.२९
38	उत्पन्न प्रतिभाग (अखंडीत कार्यचलनाकरिता)						
1	मूळ (रु.)	85.0	0.८५	0.74	१.६९	१.0७	१.४२
l	सौमिकृत (रु.)	85.0	0.64	0.24	१.६९	१.०७	१.४२

वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पनर्विलोकन करण्यात आले आणि १०.११.२०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्या आले. कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी उपरोक्त निष्कर्षाचे मर्यादित पुनर्विलोकन केले आहे.

मागील कालावधीचे आकडे जेथे आवश्यक आहेत तेथे पुर्नगठीत व पुर्ननमुद करण्यात आले आहेत कालावधीकरिता वित्तीय निष्कर्ष हे वेळोवेळी सुधारितप्रमाणे कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ अन्वये सुचित इंडएएसनुसार तयार केले

वर्थ इन्व्हेस्टमेंट ॲण्ड टॅडिंग कंपनी लिमिटेडकरिता

CONSOLIDATED

Half year

सही/

निमीत घटालीय

संचालव डीआयएन:०७०६९८४१

CIN NO.:L51900MH1985PLC036536

Regd.Office: 303, Tantia Jogani Industrial Estate, J. R. Boricha Marg, Lower Parel, Mumbai - 400011. Email : svartinvestors@svgcl.com EXTRACT OF THE CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2023

SWASTI VINAYAKA ART AND HERITAGE CORPORATION LIMITED

Sr. No.	Particulars	Ended 30.09.2023 Unaudited	Ended 30.09.2023 Unaudited	Ended 30.09.2022 Unaudited
1 2	Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before	324.23	621.08	334.26
3	Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax	107.26	175.10	110.30
4	(after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax	107.26	175.10	110.30
5	(after Exceptional and/or Extraordinary items)	80.81	132.14	82.80
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	80.81	132.14	82.80
6 7	Equity Share Capital Earnings Per Share (of Rs. 1 /- each) (forcontinuing and discontinued operations)	900.00	900.00	900.00
	-Basic & Diluted :	0.09	0.15	0.09

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the same are available on the websites o BSE at www.bseindia.com and on Company's website www.swastivinayakaart.co.ir

By order of the Boar For Swasti Vinayaka Art and Heritage Corporation Ltd.
Dinesh Poddar (DIN: 0164182) Chairman & Managing Directo Date: 10th November, 2023

LANDMARC LEISURE CORPORATION LIMITED

CIN: L65990MH1991PLC060535

Reg. Office: 303, Raaj Chamber, 115 R.K. Paramhans Marg (Old Nagardas Road), Near Andheri Station Subway, Andheri - East, Mumbai, Maharashtra, 400069.

Website: www.llcl.co.in | Tel. No.: 022-61669190/91/92 | Email ID: grievances@llcl.co.in EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS

Sr. No.		Quarter ended 30-Sep-23 Unaudited	Year ended	
1	Total Income from Operations	12.86	22.82	7.03
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#) Net Profit / (Loss) for the period before tax	-5.19	-24.67	-276.72
4	(after Exceptional and/or Extraordinary items#) Net Profit / (Loss) for the period after tax	-5.19	-24.67	-276.72
5	(after Exceptional and/or Extraordinary items#)	-5.19	-24.67	-276.72
-	Total Comprehensive Income for the period (after tax)	-5.19	-24.67	-276.72
6	Equity Share Capital (Face Value of Re. 1/- each)	8000.00	8000.00	8000.00
7	Earnings Per Share (of Re. 1/- each)			
	(for continuing and discontinued operations) - 1. Basic :	0.00	0.00	0.00
	2. Diluted :	0.00	0.00	0.00

by the Board of Directors at its meeting held today

The above is an extract of the detailed format of Standalone Financial Results for the quarter ended September 30, 2023, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone Financial Results, for the quarter ended September 30 2023 are available on the websites of BSE (www.bseindia.com) and Company's website (www.llcl.co.in)

> Landmarc Leisure Corporation Limited K. R. Mahadevar

> > Whole Time Directo

DIN: 07485859

Date: November 9, 2023 Place : Mumbai

CREST VENTURES LIMITED Registered Office: 111, Maker Chambers IV, 11th Floor, Nariman Point, Mumbai - 400 021 Tel No: 022-4334 7000 Fax No: 022-4334 7002

Half year Voor anded

CIN: L99999MH1982PLC102697 Website: www.crest.co.in Email: secretarial@crest.co.in

EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30™ SEPTEMBER, 2023 (₹ in Lakhs) STANDALONE

SI.	Particulars	Quarter	ended	ended	Year ended			ended	Year ended
No.		30.09.2023	30.09.2022	30.09.2023	31.03.2023	30.09.2023			
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	5,176.80	1,874.90	7,637.85	81,591.07	6,126.67	2,702.30	9,230.53	65,085.15
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,								
	Exceptional and/or Extraordinary items)	3,753.28	854.41	4,866.27	75,785.83	4,037.04	1,097.48	5,077.53	56,490.65
3	Net Profit / (Loss) for the period before tax								
	(after Exceptional and/or Extraordinary items)	3,753.28	854.41	4,866.27	75,785.83	4,037.04	1,097.48	5,077.53	56,490.65
4	Net Profit / (Loss) for the period after tax								
	(after Exceptional and/or Extraordinary items)	2,940.57	566.07	3,764.24	59,480.54	3,217.10	768.91	3,802.39	39,586.00
5	Total Comprehensive Income for the period								
	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax)								
	and Other Comprehensive Income (after tax)]	4,659.01	1,542.51	7,632.81	59,315.22	4,935.78	1,734.13	7,671.45	39,421.66
6	Equity Share Capital (net of treasury shares)	2,819.68	2,844.98	2,819.68	2,819.68	2,819.68	2,844.98	2,819.68	2,819.68
	Reserves (excluding Revaluation Reserves								
	as shown in the Audited Balance Sheet of								
	the previous year)	-	-	-	84,614.40	-	-	-	95,021.35
7	Earning per share (EPS) (in ₹)								
	(on Weighted Average number of shares)								
	(Face Value of ₹10/- each)"								
	Basic (in ₹)	10.43	1.99	13.35	209.47	11.41	2.70	13.49	139.41
	Diluted (in ₹)	10.34	1.99	13.23	209.07	11.31	2.70	13.37	139.14
No	tes:								

*After share of profit/(loss) of Associates

Place : Mumbai

Date: November 10, 2023

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on November 10, 2023 and subjected to a limited review by the statutory auditors.

Previous quarter / year's figures have been regrouped / reclassified, wherever considered necessary

The above is an extract of the detailed format of quarterly / annual financial results filed with Stock Exchanges under Regulation 33 and 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations. The full format of the quarterly / annual financial results and pertinent disclosures related to other line items referred in the Regulation 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, are available on the Company's website viz. www.crest.co.in and on the websites of BSE Limited and National Stock Exchange of India Limited viz. www.bseindia.com and For Crest Ventures Limited, www.nseindia.com respectively.

Sd/-Vijay Choraria

Managing Director [DIN: 00021446]

RANDER CORPORATION LTD

CIN:L99999MH1993PLC075812 Reg. Office: 14/15, MadhavKripa, Boisar Palghar Road, Boisar (West), Palghar - 401501

दिलीप के. पांडर

वकील उच्च न्यायाल

	Tel.No. 022-35729913 Email ID: info@randergroup.com										
	EXTRACT OF UNAUDIT										
	FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2023										
(Rs. In Lakhs,Except El											
Sr. No		Quarter ended 30/09/2023	Previous Quarter Ended 30/06/2023	Half year Ended 30/09/2023	Half Year Ended 30/09/2022						
1	Total income from operations	51.27	125.43	176.7	139.98						
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,										
	Exceptional and/or Extraordinary items)	25.14	62.61	87.75	76.03						
3	Net Profit / (Loss) for the period before tax										
	(after Exceptional and/or Extraordinary items)	25.14	62.61	87.75	76.03						
4	Net Profit / (Loss) for the period after tax										
	(after Exceptional and/or Extraordinary items)	18.81	46.85	65.66	56.51						
5	Total Comprehensive Income for the period										
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)										
	and Other Comprehensive Income (after tax)]	18.81	46.85	65.66	56.51						
6	Paid up Equity Share Capital	1233.70	1233.70	1233.70	1233.70						
7	Reserves (excluding Revaluation Reserve as										
	shown in the Balance Sheet of previous year)	928.29	909.48	928.29	852.82						
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each)	0.15	0.38	0.53	0.46						
	Basic:										
1	Diluted		1								

Diluted: Note: Note: a) The above is an extract of the detailed format of Quarterly and Half yearly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Half yearly Financial Results is available on the www.bseindia.com and www.randergroup.com

For RANDER CORPORATION LTD ROHAN RANDER DIN:06583489



KANANI INDUSTRIES LIMITED

R.O.: GE1080, BHARAT DIAMOND BOURSE, G-BLOCK, BANDRA KURLA COMPLEX, BANDRA (EAST), MUMBAI: 400051. CIN NO. L51900MH1983PLC029598 WEBSITE: www.kananiindustries.com

STATEMENT OF STANDALONE/CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER/HALF YEAR ENDED 30 TH SEPTEMBER, 2023

Γ			•										(Rs In Lacs)
Г		Standalone Result					Consolidated Result						
ı	Particulars	C	uarter Ende	d	Six N	Six Month Yea		Quarter Ended		d	Six Month		Year Ended
ı			30.06.2023		30.09.2023	30.09.2022						30.09.2022	31.03.2023
L		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
ŀ	Total Income from Operation (Net)	2,761.82	1,920.47	2,541.02	4,682.29	4,996.99	8,049.26	6,579.18	8,173.22	6,597.38	14,752.40	16,098.64	27,049.70
ŀ	Net Profit/(Loss) from Ordinary Activities After Tax	12.41	19.20	3.11	31.61	28.73	50.38	34.43	32.02	52.60	66.45	177.65	217.30
ŀ	3. Net Profit/(Loss) for The Period After Tax												
ı	(After Extraordinary items)	12.41	19.20	3.11	31.61	28.73	50.38	34.43	32.02	52.60	66.45	177.65	217.30
ŀ		989.34	989.34	989.34	989.34	989.34	989.34	989.34	989.34	989.34	989.34	989.34	989.34
ľ													
ı	Shown In The Balance Sheet of Previous Year)	-	-	-	-	-	3,467.81	-	-	-	-	-	5,277.04
1	6. Earning Per Share (Before Extraordinary Items)		\ / / / / / / / / / / / / / / / / / / /										
ı	(Of Rs.1/- Each)					0.00	2.25						
ı	Basic:	0.01	0.02	0.003	0.03	0.03	0.05	0.03	0.03	0.05	0.07	0.18	0.22
I.	Diluted:	0.01	0.02	0.003	0.03	0.03	0.05	0.03	0.03	0.05	0.07	0.18	0.22
ı	7. Earning Per Share (After Extraordinary Items)												
ı	(Of Rs.1/- Each)	0.04	0.00	0.000	0.00	0.00	0.05	0.00	0.00	0.05	0.07	0.40	0.00
1	Basic:	0.01	0.02	0.003	0.03	0.03	0.05	0.03	0.03	0.05	0.07	0.18	0.22
П	Diluted:	0.01	0.02	0.003	0.03	0.03	0.05	0.03	0.03	0.05	0.07	0.18	0.22

The above statements of unaudited financial results were taken on record at the meeting of the Board of Directors held on 10 Th November, 2023.

2.The above is an extract of the detailed format of Quarter Ended/Half Year Ended Financial Result filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full Format of the Quarterly Financial Result are available on the Stock Exchange Websites:www.bseindia.com, www.nseindia.com, and Company Website www.kananiindustries.com By Order of the Board

Mr. Harshil P. Kanani Managing Director DIN NO: 01568262

Place : Mumbai Date :10/11/2023 **FINANCIAL EXPRESS**



DRONE DESTINATION LIMITED

(formerly known as Drone Destination Private Limited) Regd Office: C-13, Ground Floor, Panchsheel Enclave, New Delhi - 110017 CIN: U60200DL2019PLC349951

DESTINATION Tel: 011-41050607, Email: info@thedronedestination.com, Website: www.thedronedestination.com STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED ON SEPTEMBER 30, 2023 PREPARED IN COMPLIANCE WITH THE ACCOUNTING STANDARDS

		(Amount in	Rs. Thousand)
STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE HAL	F YEAR ENDED	ON SEPTEMBE	R 30, 2023
	Half Year Ended	Half Year Ended	Year ended
Particulars	30/9/2023	30/9/2022	31/3/2023
	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total income from operations (net)	54751.31	30519.62	120722.41
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	5079.52	765.46	33013.26
Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	5079.52	765.46	33951,41
Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	3884.42	572.80	25.62
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period(after tax) and Other Comprehensive Income (after tax))	3884.42	572.80	25624.02
Paid up Equity Share Capital	242999.98	1100.00	50000.00
Reserves (exculding Revalution Reserve)	4895.07	859.41	25910.63
Securities Premium Account			
Net worth	551957.03	1959.41	176010.63
Paid up Debt Capital/ Outstanding Debt	300		200
Outstanding Redeemable Preference Shares		24	-
Debt Equity Ratio	0.08	24.68	0.32
Earnings Per equity Share(of Rs.10/each) (for continuing and discontinuing opretations)			2.000
(a) Basic:	0.24	5.21	26.08
(b) Diluted:	0.24	5.21	26.08
Capital Redemption Reserve		- 24	100
Debenture Redemption Reserve	39	194	1.0
Debt Service Coverage Ratio	2.80	1.12	7.58
Interest Service Coverage Ratio	5.98	4.18	39.44

- Above results were reviewed by Audit Committee and taken on record by the Board of Directors in their meeting held on November 10, 2023. 2. The above is an extract of the detailed format of half year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulations 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the half year ended Unaudited Financial Results are available on the Stock Exhange website (www.nseindia.com) and Company's website (www.thedronedestination.com). The above results have been prepared in accordance with Companies (Accounting Standards) Rules, 2021(These Rules supersede
- the extent applicable. The impact of changes if any arising on enactment of the Code on Social Security, 2020 will be assessed by the Company after the effective date of the same and the rules thereunder are notified

Companies (Accounting Standards) Rules, 2006, as amended from time to time and other recognised accounting practices and policies to

Figures pertaining to the previous period have been rearranged/ regrouped, wherever considered necessary, to make them comparable with those of the current period.

For and on behalf of the Board of Directors

Drone Destination Limited (formerly known as Drone Destination Private Limited) (Chirag Sharma)

Managing Director

Place : New Delhi Date:- 10.11.2023

Gujarat State Investments Limited

Registered Office: 6th Floor, HK House, Ashram Road, Ahmedabad-380009 CIN: U64990GJ1988SGC010307

Extracts of unaudited standalone financial results for guarter and six months ended on September 30, 2023 (Rs. In Lakhs except Earnings per share

		Thr	ee Months En	nded	Half Yea	Year Ended	
Sr.	Particulare	30-09-2023	30-06-2023	30-09-2022	30-09-2023	30-09-2022	31-03-2023
No.	11/1/1/2015	(Reviewed)	(Reviewed)	(Reviewed)	(Reviewed)	(Reviewed)	(Audited)
1	Total Income from Operations (net)	28,942.53	8,858.53	181.80	29,124.33	8,924.82	9,312.08
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items)	28,887.90	8,806.64	152.27	29,040.18	8,840.77	9,106.87
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	28,887.90	8,806.64	152.27	29,040.18	8,840.77	9,106.87
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	25,547.41	7,932.39	138.35	25,685.77	7,959.48	8,116.36
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	25,547.34	7,932.31	138.31	25,685.66	7,959.47	8,116.41
6	Paid up Share Capital	1,04,276.91	1,04,276.91	1,04,276.91	1,04,276.91	1,04,276.91	1,04,276.91
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet) as on 31.03.2023	-	-	-	•		67,093.56
8	Security Premium Account				<u></u>	. 12	12
9	Networth	1,97,056.15	1,76,427.38	1,71,508.79	1,97,056.15	1,76,427.38	1,71,370,47
10	Paid up Debt Capital / Outstanding Debt	3,36,000.00	4,38,500.00	3,36,000.00	3,36,000.00	4,38,500.00	3,36,000.00
11	Outstanding Redeemable Preference Shares	-			- 2		
12	Capital Redemption Reserve	5,200.00	5,200.00	5,200.00	5,200.00	5,200.00	5,200.00
13	Debt Equity Ratio	1.71	2.49	1.96	1.71	2.49	1.96
14	Debenture Redemption Reserve	-					
15	Debt Service Coverage Ratio	N.A.	N.A.	N.A.	N.A.	N.A.	N.A.
16	Interest Service Coverage Ratio	N.A.	N.A.	N.A.	N.A.	N.A.	N.A.
17	Earning per share of Rs. 10/- each	55/18/1		70			
1080	Basic (in Rs.)	2.45	0.76	0.01	2.46	0.76	0.78

Notes:

Diluted (in Rs.)

 The above is an extract of the detailed format of quarter and half year ended financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. These financial results were reviewed by the Audit Committee, and were approved by the Board of Directors, in their respective meetings held on November 10, 2023. This financial statement for the quarter and six months ended have been reviewed by the Statutory Auditors of the company and have issued unmodified limited review report on the same. 2. The above results have been prepared in accordance with recognition and measurement principles laid down Indian Accounting

0.76

0.01

2.46

0.76

0.78

2.45

- Standards ('Ind AS') 34 Interim Financial Reporting, notified under Section 133 of the Companies Act, 2013, read together with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015, as amended from time to time, and other accounting principles generally accepted in India.
- The above Unaudited Standalone Financial Results for the guarter and six months ended on September 30, 2023 are available on the website of NSE Limited (www.nseindia.com) and website of the company (www.gujsil.in).

Previous Period's Year's figures have been regrouped and reclassified, wherever necessary.

For and on Behalf of Board of Directors Gujarat State Investments Limited Director

DIN: 07943985

Place: Gandhinagar Date: November 10, 2023

JASH ENGINEERING LIMITED

CIN: L28910MP1973PLC001226 Registered Address: 31. Sector-C. Sanwer Road. Industrial Area. Indore 452015. M.P., India

Phone: - 0731-6732700 Email: - info@jashindia.com, Website: - www.jashindia.com

INFORMATION REGARDING EXTRA ORDINARY GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING/OTHER AUDIO VISUAL MEANS ("VC/OAVM"

Notice is hereby given that the Extra Ordinary General Meeting ("EGM") of the members of the company will be convened through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with applicable provisions of the Companies Ac 2013 and the rules notified thereunder, read with General Circulars and Circulars issued by Securities & Exchange Board of India

The EGM of the Company will be held on Tuesday, December 5th, 2023 at 11.00 AM (IST), through VC/OAVM facility provided by Link Intime India Pvt. Ltd. Registrar and Transfer Agent of the company, to transact the business as set out in the Notice convening the EGM. The member can attend and participate in the EGM only through VC/OAVM as no provision has been made to attend the EGM in person. The attendance through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum for the EGM.

In compliance with the MCA and SEBI Circular(s), the notice setting out the business to be transacted at the EGM of the company will be sent electronically to those members whose email address is registered with the company/ Depository participant(s) as on cutoff date i.e. 3rd November 2023. No physical copies of the notice would be sent to any member. The Notice of the EGM will also be available on the Company's website at www.jashindia.com and on the website of Stock Exchange i.e National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com.

Manner of casting vote(s) through e-voting

Members will have an opportunity to cast their vote(s) on the business as set out in the Notice of the EGM through remote e-voting facility ("remote e-voting"). The facility for e-voting will also be made available during the EGM to those members who could not cast their vote(s) by remote e-voting. The detailed procedure for e-voting before as well as during the EGM will be provided in the Notice of the EGM. Members who do not receive email or whose email address is not registered with the Company/ Depository Participant(s), may

generate login credentials by following instructions given in the Notice of EGM. The same login credentials can also be used for attending the EGM through VC/OAVM. Members are requested to carefully read all the notes set out in the Notice of the EGM and in particular, instructions for joining the

EGM and manner of casting votes through e-voting. In compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and the rules made there under, as amended, read with

SEBI (LODR) Regulations, 2015. The details of e-voting are as under: Date of Dispatch of Notice – 10th November 2023

The e-voting period begins on December 02, 2023 at 9.00 a.m. and ends on December 04, 2023 at 5.00 p.m. During this period. shareholders of the Company holding shares as on the cut-off date i.e. November 28th, 2023, may cast their vote electronically.

Members who have cast their vote by e-voting may attend the meeting but shall not be entitled to cast their vote again. The remote e-voting module shall be disabled for voting after the expiry of the date and time mentioned above. Once the vote on resolution(s) is cast by the members, the members shall not be allowed to change it subsequently.

Shareholders holding shares in electronic form and who have not updated their email or KYC details are requested to register/update the details in their demat account, as per the process advised by their DP(s).

All the documents referred to in the accompanying notice and the statement pursuant to Section 102(1) of the Companies Act, 2013 shall be available for inspection through electronic mode. Members are requested to write to the Company on

info@jashindia.com; / csjash@jashindia.com for inspection of said documents. For further information / clarification/ assistance in respect of e-voting and KYC related matters, concern shareholders are

requested to contact the Registrar and Transfer Agent of the Company and/ or the Company at below mentioned address:

Link Intime India Private Limited

Place Underalexp.epapr.in

C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg. Vikhroli (West) Mumbai, Maharashtra - 400083 E-mail: rnt.helpdesk@linkintime.co.in

Jash Engineering Ltd. CIN: L28910MP1973PLC001226

 Sector-C, Sanwer Road, Industrial Area, Indore -452001 (M.P.) Phone: 07316732700 | E-mail: info@jashindia.com

By the order of the Board

Jash Engineering Limited **Tushar Kharpade** Company Secretary

Place: Mumbai

सेन्ट्रल बैंक ऑफ इंडिया Central Bank of India

Mahim Branch: Mohammeddin House, Behind Shaffi Mansion, 57, Lady Jamshedji Marg, Mahim, Mumbai-400016. Telephone: 022-24466538/24453999. Email: bmmums0617@centralbank.co.in Central Office: Chandra Mukhi, Nariman Point, Mumbai-400021

POSSESSION NOTICE (For Immovable Property) [See Rule 8(1)]

Whereas, The undersigned being the Authorized Officer of the Central Bank of India MAHIM Branch under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 30.06.2023 calling upon the Borrower Mr. Kiran Shankar Patil to repay the amount mentioned in the notice being Rs. 7,34,491.21 (Rupees Seven Lakh Thirty Four Thousand Four Hundred Ninety One Paisa Twenty One only) + interest within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under section 13(4) of the said Act read with rule 9 of the said Rules on this 08th day of November of the year 2023. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Central Bank of India, Mahim Branch for an amount of Rs. 7,34,491.21 (Rupees Seven Lakh Thirty Four Thousand Four Hundred Ninety One Paisa Twenty One only) + interest and interest and other charges thereon.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE/MOVEABLE PROPERTY Flat no. 12, Fourth Floor, Jagchandra CHS Ltd, Survey No. 1600 and 1601, Bail Bazar

Bhoiwada, Village: Kalyan, Tal: Kalyan, Dist: Thane 421301 Date: 08/11/2023 AUTHORISED OFFICER

Place: Mumbai Principal Borrower: Mr. Kiran Shankar Patil

Flat No. 12, Fourth Floor, Jagchandra CHS Ltd, MSEB Colony Vallipir Road Bail Bazar, Bhoiwada, Kalyan ,Thane - 421301

LANDMARC LEISURE CORPORATION LIMITED CIN: L65990MH1991PLC060535

Reg. Office: 303, Raaj Chamber, 115 R.K. Paramhans Marg (Old Nagardas Road), Near Andheri Station Subway, Andheri - East, Mumbai, Maharashtra, 400069. Website: www.llcl.co.in | Tel. No.: 022-61669190/91/92 | Email ID: grievances@llcl.co.in

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2023 (₹ In Lakhs)

Sr. No.	Particulars		ended 30-Sep-23 Unaudited	
1	Total Income from Operations	12.86	22.82	7.03
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	-5.19	-24.67	-276.72
4	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#) Net Profit / (Loss) for the period after tax	-5.19	-24.67	-276.72
	(after Exceptional and/or Extraordinary items#)	-5.19	-24.67	-276.72
5	Total Comprehensive Income for the period (after tax)	-5.19	-24.67	-276.72
6	Equity Share Capital	0000 00	0000 00	0000.00
7	(Face Value of Re. 1/- each) Earnings Per Share (of Re. 1/- each) (for continuing and discontinued operations) -	8000.00	8000.00	8000.00
	1. Basic:	0.00	0.00	0.00
	2. Diluted :	0.00	0.00	0.00

- The above is an extract of the detailed format of Standalone Financial Results for the quarter ended September 30, 2023, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone Financial Results for the guarter ended September 30 2023 are available on the websites of BSE (www.bseindia.com) and Company's website (www.llcl.co.in)

K. R. Mahadevan Whole Time Director

Landmarc Leisure Corporation Limited

Quarter Year Quarter

Date: November 9, 2023 DIN: 07485859 Place: Mumbai

FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF

FORM B PUBLIC ANNOUNCEMENT (Regulation 12 of the insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016)

COX AND KINGS GLOBAL SERVICES PRIVATE LIMITED (IN LIQUIDATION) PARTICULARS DETAILS Name of corporate debtor Cox and Kings Global Services Private Limited (In Liquidation) 2. Date of incorporation of corporate March 21, 2011 debtor 3. Authority under which corporate Registrar of Companies - Mumbai debtor is incorporated /registered 4, Corporate Identity No. / Limited U63040MH2011PTC215069 Liability Identification No. of corporate 5. Address of the registered office and Turner Morrison Building, 1st Floor, 16, Bank Street, Fort., Mumbai City, Mumbai, Maharashtra, principal office (if any) of corporate India, 400001 6. Date of closure of Insolvency November 09, 2023 Resolution Process November 09, 2023 Liquidation commencement date of corporate debtor 8. Name and registration number of the Rajkumar Feru Gupta insolvency professional acting as Reg. No.: IBBI/IPA-001/IP-P-02103/2020-2021/13247 Address and e-mail of the liquidator. 502 B, Hamilton Court, Raheja Reflections, Thakur as registered with the Board Village, Borivali East, Near W.E. Highway,

Mumbai - 400066. rf.gupta86@gmail.com 10. Address and e-mail to be used for Rajkumar Feru Gupta Kanchansobha Debt Resolution Advisors Pvt Ltd correspondence with the liquidator Address: Unit # 207, Kshitij, Near Azad Nagar Metro Station, Veera Desai Road, Andheri West, Mumbai - 400053. liquidationcoxandkings@gmail.com 11 Last date for submission of claims December 09, 2023

Notice is hereby given that the National Company Law Tribunal Mumbai Bench has ordered the commencement of liquidation of the M/s. Cox and Kings Global Services Private Limited (In Liquidation) on November 09, 2023. The stakeholders of M/s. Cox and Kings Global Services Private Limited (In Liquidation) are hereby called upon to submit their claims with proof on or before December 09, 2023, to the liquidator at the address mentioned against item No.10. The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All

other creditors may submit the claims with the proof in person, by post or by electronic Submission of false or misleading proof of claims shall attract penalties Rajkumar Feru Gupta Liquidator

Date: 10th November, 2023 Place: Mumbai Cox and Kings Global Services Private Limited FORM A

PUBLIC ANNOUNCEMENT (Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India

(Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)

	FOR THE ATTENTION OF THE CRED	ITORS OF MPF SYSTEMS LIMITED
REI	EVANT PARTICULARS	
1.	Name of corporate debtor	MPF SYSTEMS LIMITED
2.	Date of incorporation of corporate debtor	02nd July, 1993
3.	Authority under which corporate debtor is incorporated / registered	Registrar of Companies, Mumbai
4.	Corporate Identity No. of corporate debtor	L65999MH1993PLC287894
5,	Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	Godown No. Unite No. B 136, Ansa Industrial Estate, Saki Vihar Road, Andheri, Mumbai- 400072, Maharashtra
6.	Insolvency commencement date in respect of corporate debtor	Date of Order: 08-11-2023 Date of Intimation of Order: 10-11-2023
7.	Estimated date of closure of insolvency resolution process	08th May. 2024
8.	Name and registration number of the insolvency professional acting as interim resolution professional	Mr. Raghunath Sabanna Bhandari Registration No. IBBI/IPA-002/IP-N01023/ 2020-2021/13276
9.	Address and e-mail of the interim resolution professional, as registered with the Board	Registered Address with IBBI: Mr. Raghunath Sabanna Bhandari Flat No.501 Raj Atlantis 2,Opp. SVP High School,Kanakia, Mira Road, Thane, Maharashtra - 401107 Email ID: raghunathsb@yahoo.com Registration No. IBBI/IPA-002/IP-N01023/ 2020-2021/13276
10.	Address and e-mail to be used for correspondence with the interim resolution professional	For Communication Mr. Raghunath Sabanna Bhandari 402, 4th Floor, "A" Wing, Pushp Vinod No.2, S. V. Road, Borivali West, Mumbai - 400 092.

Email ID: cirp.mpfsystemslimited@gmail.com Registration No. IBBI/IPA-002/IP-N01023/ 2020-2021/13276 24-11-2023 Last date for submission of claims 12. Classes of creditors, if any, under clause (b) Not Applicable of sub-section (6A) of section 21, ascertained by the interim resolution professional

13. Names of Insolvency Professionals identified Not Applicable to act as AuthorisedRepresentative of creditors in a class (Three names for each class) (a) Relevant Forms and a. The Relevant Forms for the submission of the (b) Details of authorized representatives claims can be downloaded from Web link:https://www.ibbi.gov.in/ are available at: b. Details of authorized representatives

Notice is hereby given that the National Company Law Tribunal, Mumbai Bench I has ordered the

are available at: Not Applicable

commencement of a corporate insolvency resolution process of the MPF SYSTEMS LIMITED or 08th November, 2023 and date of Intimation of orderis 10th November, 2023. The creditors of MPF SYSTEMS LIMITED, are hereby called upon to submit their claims with proof or or before 24th November, 2023 to the interim resolution professional at the address mentioned agains

The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means. Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

Raghunath Sabanna Bhandari Interim Resolution Professional Date: 11-11-2023 (Registration No. IBBI/IPA-002/IP-N01023/2020-2021/13276) MPF SYSTEMS LIMITED BOMBAY WIRE ROPES LIMITED

CIN: L24110MH1961PLC011922

Regd, Office: 401/405, Jolly Bhavan 1, 10, New Marine Lines, Mumbai 400020. Email: contactus@bombaywireropes.com website: www.bombaywireropes.com

Extract of Unaudited Financial Results For The Quarter and Six Months Ended 30 September 2023 (all figures in Rs. Lakhs) Six months | Six months Year Quarter Quarter Quarter ended ended ended ended Ended ended **Particulars** 30.09.2023 30.06.2023 30.09.2022 30.09.2023 30.09.2022 31.03.2023 Unaudited Unaudited Unaudited Unaudited Audited Unaudited Total Income 2.82 6.43 5.53 10.79 4.36 5.53 10.79 Other Income 4.36 2.07 2.82 6.43 Net Profit / (Loss) for the period/year (32.26)(before tax and exceptional items) (12.03)(8.13)(9.51)(20.16)(15.25)Net Profit / (Loss) for the period/ year before tax (15.25)(32.26)(after exceptional items) (12.03)(8.13)(9.51)(20.16)Net Profit / (Loss) for the period/ year (after tax and exceptional items) (12.03)(8.13)(9.51)(20.16)(15.25)(38.59)Total comprehensive income for the period/ year (comprising profit/(loss) for the period/year (after tax) and other comprehensive income (after tax) (10.68)32.85 160.16 22.17 94.71 23.99 53.40 53.40 53.40 53.40 53.40 Equity Share Capital 53.40 Other Equity 676.92 Earning Per Share (of Rs. 1/- each) (not annualised for quarterly figures) (0.18)Basic (0.23)(0.15)(0.38)(0.29)(0.72)Diluted (0.23)(0.15)(0.18)(0.38)(0.72)(0.29)

The above results have been approved and taken on record by the Board of Directors in their meeting held on 10th November 2023 The above is an extract of the detailed format of the financial results for the quarter and six months ended 30th September 2023, filed with the Stock Exchange on 10th November, 2023 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the website www.bombaywireropes.com of the Company and on the website of the Stock Exchange at www.bseindia.com For Bombay Wire Ropes Ltd

Raj Kumar Jhunjhunwala

Year Ended

1.357

Whole Time Director DIN: 01527573

KSHITIJ INVESTMENTS LIMITED

Regd. Office: 509, Loha Bhavan, 93 P.D. Mello Road, Carnac Bunder, Mumbai - 400 009 CIN-L67120MH1979PLC021315

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED ON 30.09.2023 (Rs. in Thousands except per share data)

Quarter Ended

Sr.		1	Quarter Ende	ju j	Period Ended	Period Ended	Tear Ende
or.	Particulars		1	1 1	30.09.2023	30.09.2022	31.03.202
,		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
	Income from Operations	7	-	-	1		
	Other Income	124.51		1 -7	124.51	1 11	1,920.0
	Total Revenue (1+2)	124.51	-	-	124.51	4	1,920.0
4.	Expenses	1		<u> </u>			
	(a) Cost of materials consumed	1 -	1 -7	4 -7	1 7	4 9	i
	(b)Puchases of stock -in-trade	1 -	1 -7	4 -7	1 7	4 4	i
	(c) Changes in inventories of finished goods	1 -	1 -7	4 -7	1 7	4 4	i
	(d) Work -in -process and stock -in -trade	1 -	1	4 -	1 3	4]	i .
	(e) Employee benefits expense	1 -	20.00	50.00	20.00	110.00	200.0
	(f) Finance Costs	1 -	1 -1	4	1 7	1 1	i
	(g) Depreciation and amortisation expense	1 -	1	4	1 7	4 1	i
	(f) Other expenses	1,265.53					1
1	Total Expenses	1,265.53	737.13	145.39	2,002.66	644.95	1,065.8
	Profit / (Loss) before Exceptional & Extra		=== 40		: 2=2.44	2110	274
	ordinary items and Tax (3-4)	-1141.02	-737.13	-145.39	-1,878.15	-644.95	854.1
	Exceptional items	1 7	1 7	1 7	1 7	1 1	ĺ
	Profit / (Loss) before Extra ordinary items	1		1	4		3=4.6
	and Tax (5-6)	-1,141.02	-737.13	-145.39	-1,878.15	-644.95	854.1
	Extraordinary Items			1	4	1	
	Profit / (Loss) before Tax (7-8)	-1,141.02	-737.13	-145.39	-1,878.15	-644.95	854.1
	Tax expense	1 7	1 7	1 1	1	1	i
	Current	1 -	1 7	1 7	1 7	l J	ĺ
	Deferred	1	1 1	1	1	l	
	Profit after Tax from Continuing Operation (9-10)		-737.13	-145.39	-1,878.15	-644.95	854.1
	Profit / (Loss) after Tax from discontinuing	1 7	1 7	1 1	1	1	i
	operations	1 -	1 -7	1 -7	1 7	1 1	l
	Tax Expenses of discontinuing operations	1 -	1 -7	1 -7	1 7	1 +	l.
	Profit / (Loss) after Tax from discontinuing	1 7	1 7	1 1	1 1	1]	i
	operations (12-13)	1	1 1	1		1	1
	Net Profit after Tax (11+14)	-1,141.02	-737.13	-145.39	-1,878.15	-644.95	854. <i>′</i>
	Other Comprehensive Income	4 7	1 7	1 7	1	4 1	i
	A. Items that will not be reclassified to profit or loss		1 7	1 -7	1 7	l J	l .
	B. Items that will be reclassified to profit or loss		1 7	1 7	1 7	1 1	i
	Total Other Comprehensive Income (16 A+ 16B)			1	3=0.45	1	
	Total Comprehensive Income (15+16)	-1,141.02	-737.13	-145.39	-1,878.15	-644.95	854. ⁻
18	Paid-up Equity Share Capital	2 224 00	2 224 00	2 224 00	2 224 00	2 224 00	2 204
	(Face Value of Rs. 10 each)	6,294.00	6,294.00	6,294.00	6,294.00	6,294.00	'
19	\	1 7	1 7	1 7	1	4 1	-1,245.4
20		.1 /	1 7	1 7	1	4 1	i
	(Face Value of Rs. 10 each) (not annualized) (Rs.)	' I	1 471	0.004	0.004	1 000	1.0
	(a) Basic	-1.813	-1.171	-0.231	-2.984	-1.025	1.35

Notes:

(b) Diluted

Place: Mumbai

Date: 10" November, 2023

. The Unaudited Standard Financial Result were reviewed by the Audit Committee and approved at the meeting of the Board of Directors of the Company at its meeting held on 10 th November, 2023

-1.171

-0.231

-2.984

-1.025

Statutory Auditors have carried out a Limited Review of the above results. There are no qualification in the limited review report. 3. There is no separate segment as per AS 17 as most of the operation is related to single segment

-1.813

- 4. There was no investor complaint received during the guarter
 - Previous period/ year figures have been regrouped/ reclassified wherever found necessary, to conform to current period/year classification. FOR KSHITIJ INVESTMENTS LIMITED

Place: Mumbai

PRANAV RAJKUMAR Director

Date: 10.11.2023 DIN: 00289342



Parle Industries Limited (Formerly known as Parle Software Limited)

Regd(O): C/406, Crystal Plaza, New Link Road, Andheri West, Mumbai City MH 400053 IN.

Tel No. 02240132875, Email: info@parleindustries.com, Website: www.parleindustries.com STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE SECOND QUARTER ENDED 30TH SEPTEMBER, 2023

(Rs.in Lakhs except EPS)							
PARTICULARS		Quarter Ended			Half Year ended		Year Ended
		30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31.03.2023
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
l)	Revenue From Operation	-	1-	-	12	- 4	10.50
II)	Other Income	13.50	-	17.38	13.50	34.84	69.61
III)	Total Revenue (I+II)	13.50	-	17.38	13.50	34.84	80.11
IV)	Expenses:						
	a) Cost of material consumed	-	-	-	-	-	
	b) Purchase of stock-in-trade	-	-	-	-	-	
	c) Changes in inventories of finished goods,						
	stock in trade and work-in-progress	-	-	-	-	-	14.64
	d) Employee benefits expenses	0.72	0.72	1.90	1.44	3.78	6.88
	e) Finance Costs -		0.00	-	0.00	-	
	f) Depreciation and amortisation expense	0.04	0.04	0.10	0.08	0.19	0.38
	g) Other expenses	13.10	6.11	13.98	19.21	20.15	42.13
	Total Expenses (IV)	13.86	6.86	15.98	20.72	24.12	64.02
V)	Profit (+) / Loss (-) before Exceptional						
	and Tax (III-IV)	(0.36)	(6.86)	1.40	(7.22)	10.72	16.09
VI)	Exceptional items		_	-			4.35
VII)	Profit (+) / Loss (-) before Tax (V-VI)	(0.36)	(6.86)	1.40	(7.22)	10.72	11.75
VIII)	Tax Expenses		-	0.36	0.81	6.78	7.84
	1) Current Tax		-	0.36	-	2.78	3.05
	2) (Excess) / Short provision for Tax		-	-		4.00	
	2) Deffered Tax		-	-	0.81	-	4.79
IX)	Profit (+) / Loss (-) for the period (VII-VIII)	(0.36)	(6.86)	1.04	(8.03)	3.93	3.91
X)	Other Comprehensive Income (OCI)						
i.	Items that will not be reclassified to						
	Profit and Loss		-	-		-	
ii.	Income Tax relating to Items that will not						
	be reclassified to Profit or Loss		-	_			
iii.	Items that will be reclassified to Profit or Loss	.	-	_			

Notes:

XIII) Other Equity

(not annualised)

The unaudited financial results for the quarter and half year ended 30th September, 2023 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 10th November, 2023. The unaudited Financial Results are prepared in accordance with Companies (Indian Accounting Standard) Rule, 2015 as prescribed under Section 133 of the Companies Act. 2013.

2 The Company operates only in one segment ie. Infrastructure and Real Estate and all other allied activities revolving around the same. As such there is no other seperate reportable segment as defined by INDAS 108-"Operating Segments."

(0.36)

1,400.00

(0.00)

(0.00)

(6.86)

1,400.00

(0.05)

(0.05)

3 The Figures have been regrouped and/or reclassified wherever necessary.

(CIN: L21000MH1983PLC029128) Rakeshkumar Mishra

1.04

0.01

0.01

1,400.00

(8.03)

1,400.00

(0.06)

(0.06)

3.93

0.03

0.03

On Behalf of the Board

1,400.00

3.91

1,400.00

636.50

0.03

0.03

PARLE INDUSTRIES LIMITED

iv. Income Tax relating to Items that will be

XI) Total Comprehensive Income for the period

reclassified to Profit or Loss

XII) Paid up Equity Share Capital

(1) Basic (Rs. Per Share)

(2) Diluted (Rs. Per Share)

(Face Value of Rs.10/ each)

XIV) Earnings Per Share (of Rs.10/- each)

Total Comprehensive Income

Date: 10th November, 2023

Place: Mumbai Exec-Director DIN: 06919510